

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

खामगाव (जि.बुलढाणा) येथे अतिरिक्त जिल्हा परिषद बांधकाम
विभागाचे कार्यालय सुरु करण्याबाबत

(१) २९२३३ (२०-०१-२०१६). अॅड.आकाश फुंडकर (खामगांव) : सन्माननीय ग्रामविकास
मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाणा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विविध योजनेचे प्रमाण जास्त असल्यामुळे
खामगाव (जि.बुलढाणा) येथे अतिरिक्त जिल्हा परिषद बांधकाम विभाग सुरु करण्याबाबतचा
प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी लोकप्रतिनिधी यांनी दिनांक ०९ डिसेंबर, २०१४ रोजी वा
त्यासुमारास पत्रान्वये केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांचा याबाबतचा प्रस्ताव
पत्र क्र. ३१३८, दिनांक ७ सप्टेंबर, २०१४ रोजी शासनास सादर केला आहे, हे ही खरे आहे
काय,

(३) असल्यास, सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणे खामगाव येथे जिल्हा परिषद बांधकाम
विभागाचे स्वतंत्र विभाग खामगाव येथे सुरु करण्यात आल्यास घाटाखालील ६ तालुक्यातील
प्रलंबित कामे पूर्ण होतील, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रस्तावाला मंजूरी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा
करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०६-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) होय, हे खरे आहे.

(४) शासन निर्णय क्र.रागापं-२०१४/प्र.क्र.१४२/योजना-४ दिनांक १ ऑगस्ट, २०१४ द्वारे राजीव
गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत ग्राम पंचायत स्तरावर पंचायत अभियंता (प्रति
ग्रामपंचायत) व गट अभियंता (प्रति पंचायत समिती) ही पदे भरण्यास मान्यता देण्यात आली
आहे. त्यानुषंगाने निर्माण करण्यात आलेली पदे विचारात घेऊन तसेच जिल्हा परिषदांकरिता

उपलब्ध विभाग/उपविभाग, तांत्रिक मनुष्यबळ व कार्यभार विचारात घेऊन आवश्यक विभाग व उपविभाग निर्माण करण्याच्या जिल्हा परिषदांच्या प्रस्तावांचा आढावा घेऊन सुधारित प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबत दिनांक २१ नोव्हेंबर, २०१४ रोजी सर्व जिल्हा परिषदांना कळविण्यात आले आहे. तथापि, ३० जिल्हा परिषदांकडून माहिती प्राप्त झालेली आहे. उर्वरित जिल्हा परिषदांकडून सुधारित प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबत दिनांक २८ जानेवारी, २०१६ रोजी पुन्हा कळविण्यात आले आहे.

त्यानुषंगाने उर्वरित जिल्हा परिषदांकडून सुधारित प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर नवीन विभाग/उपविभाग व आवश्यक कर्मचारीवृंद निर्माण करण्याचा प्रस्ताव उच्चस्तरीय समिती समोर ठेवण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

वडूर (ता.बिलोली, जि.नांदेड) तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामाची मजुरी मजुरांना वेळत मिळण्याबाबत

(२) ३००७२ (२२-०१-२०१६). श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वडूर (जि.नांदेड) तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे सुरु असून सदर कामे करणाऱ्या मजुरांना त्यांचे वेतन वेळेवर दिले नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर मजुरांचे थकित वेतन तातडीने देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) तसेच थकित वेतन ठेवण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (१४-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

प्रश्नात वडूर तालुका नमुद केला आहे. तथापि वडूर तालुका नसून नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यात वडूर हे गाव आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

लातूर जिल्ह्यातील मुळ महसुली गावठाणाच्या हद्दबाहेरील तांडयांवर स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्याबाबत

(३) ३०८८४ (१६-०१-२०१६). श्री.सुधाकर भालेराव (उदगीर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. १६४ (३)

- (१) लातूर जिल्ह्यातील सात तालुक्यातील मुळ महसुली गावाठाणाच्या हद्दीबाहेरील किमान ३०० किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली गावांचा दर्जा देवून संबंधित तांड्यावर स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, हे खर आहे काय,
- (२) असल्यास, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांमार्फत अहवाल मागविला होता, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, निर्णयाबाबत अद्यापही अहवाल सादर न करण्याची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, तातडीने याबाबत निर्णय घेवून स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण कराव्यात अशी मागणी बंजारा समाजातील नागरिकांकडून होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

- (२), (३), (४), (५) व (६) राज्यातील बंजारा समाजातील तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देणेबाबत होत असलेल्या मागणीस अनुसरून राज्यातील तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देणेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याच्या अनुषंगाने राज्यातील तांड्यांबाबतची अनुषंगिक माहिती संकलित करण्यात येत आहे. तथापि दिनांक १२ फेब्रुवारी, २००४ च्या शासन निर्णयानुसार आदिवासी किंवा तांडा या भागासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान १००० इतकी लोकसंख्या आवश्यक आहे.

चंदगड (जि.कोल्हापूर) तालुक्यातील आमरोळी-लकिकट्टे

रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याबाबत

- (४) ३२५३९ (१६-०१-२०१६). श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) चंदगड (जि.कोल्हापूर) तालुक्यातील आमरोळी-लकिकट्टे रस्त्याचे काम दिनांक ३ सप्टेंबर, २०१५ पर्यंत पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून पूर्ण करावयाचे असताना पूर्ण झाले नाही, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, सदर रस्त्याची शासनाने पाहणी केली आहे काय,
 - (३) असल्यास, पाहणीचे निष्कर्ष काय आहेत व तद् नुसार सदर रस्त्याचे काम तातडीने करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 - (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१४-०६-२०१६) :(१) होय.

- (२) होय.
- (३) व (४) सदर रस्त्याच्या गुणवत्तेबाबत राज्य गुणवत्ता नियंत्रक व राष्ट्रीय गुणवत्ता नियंत्रक यांनी केलेल्या पाहणीत या रस्त्याचे काम समाधानकारक आढळून आलेले आहे.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांच्या प्रमाणात केंद्र शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त न झाल्याने निधी अभावी या रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मजुरी वाटपात झालेल्या दिरंगाईबाबत

(५) ३३८९७ (२२-०१-२०१६). श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व), श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मजुरी वाटपात झालेल्या दिरंगाईमुळे शासनाला नऊ कोटी २२ लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला असल्याची बाब माहे नोव्हेंबर, २०१५ च्या तिसऱ्या सप्ताहात वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मजुरी देण्यास विलंब करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून दिनांक १ जुलै, २०१५ पासून ही भरपाईची रक्कम वसूल करण्याचे शासनाने अद्यादेश काढला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रलंबित हजेरी पत्रकांची संख्या जास्त असल्याचे कारण देत भरपाई वसुलीच्या निर्णयाला पुन्हा मुदत वाढ देण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०९-०६-२०१६) :(१) हे अंशतः खरे आहे. सन २०१४-२०१५ या वर्षात फ.७,३६,८२,३३५/- इतकी रक्कम विलंब नुकसानभरपाई म्हणून अदा करण्यात आली आहे.

(२) होय.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत मजुरी प्रदानास विलंब करणाऱ्या संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून दि. १ जुलै, २०१५ रोजीपासून विलंब नुकसानभरपाईची रक्कम वसूल करण्याचा निर्णय शासनाने दि. ६ एप्रिल, २०१५ रोजीच्या परिपत्रकान्वये घेतला आहे. तसेच, दि.१ जुलै, २०१५ पासून विलंब नुकसानभरपाईची रक्कम विलंबास जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून वसूल करण्याचे निदेश शासनाच्या दि.२३ जून, २०१५ रोजीच्या पत्रान्वये सर्व जिल्हाधिकारी (मुंबई शहर व उपनगर वगळून) यांना देण्यात आले आहेत.

(३) नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**एम.आर.ई.जी.एस. च्या कामांसाठी अवलंब करणाऱ्या पध्दतीचा परीपत्रकान्वये
लागू केलेले नियम शिथिल करण्याबाबत**

(६) ३४०६९ (१४-०१-२०१६). श्री.जयकुमार रावल (शिंदखेडा) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाच्या दिनांक १६ नोव्हेंबर, २०१२ च्या एम.आर.ई.जी.एस. च्या कामांसाठी अवलंब करणाऱ्या पध्दतीचा परीपत्रकान्वये कोणत्याही गावात ५ अपूर्ण कामे असल्यास नविन कामे घ्यावयाची असल्यास त्यासाठी गटविकास अधिकारी, तहसिलदार, व जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेशिवाय नविन कामे सुरु करता येत नाही, त्याचा परिणाम मनरेगाच्या कामांवर होत असून कामे मंजूर असतांना केवळ या नियमामुळे सुरु करता येत नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त नियम हा ५०० लोकवस्तीच्या लहान ग्रामपंचायतीपासून तर १५ ते २० हजार लोकवस्तीच्या ग्रामपंचायतीसाठी एकच असल्याने एका गावाला ५ पेक्षा अधिकची कामे सुरु करता येत नाही त्यामुळे हा नियम शिथिल करण्याबाबत शासन निर्णय घेणार आहे काय,
- (३) राज्यात दुष्काळी परिस्थिती असून मनरेगाच्या कामांची मागणी देखील धुळे जिल्ह्यात माहे सप्टेंबर अखेर मोठ्या प्रमाणात वाढलेली असतांना केवळ दिनांक १२ नोव्हेंबर, २०१२ च्या परिपत्रकामुळे कामांना विलंब होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०८-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्याकरिता ठेवण्यात आलेल्या ५ अपूर्ण कामांच्या अटीच्या अनुषंगाने सुधारित सूचना शासन पत्र क्र. मगारो-२०१२/प्र.क्र.३३/रोहयो-१ दिनांक १२ मार्च, २०१५ अन्वये देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार एका आर्थिक वर्षापेक्षा जास्त कालावधिकरीता ५ पेक्षा जास्त कामे जरी अपूर्ण असली तरी सदर ग्रामपंचायत क्षेत्रात मजूरांची कामांची मागणी असल्यास त्या ठिकाणी प्राधान्याने मजुर प्रधान जलसंधारण व जलसंवर्धनाची कामे घेण्यात यावीत व तदनंतर अशा कामांना जिल्हाधिकारी यांची कार्यात्तर मान्यता घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

(३) हे खरे नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) निरंक

शिंदखेडा (जि.धुळे) तालुक्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याबाबत

(७) ३४०७१ (१४-०१-२०१६). श्री.जयकुमार रावल (शिंदखेडा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शिंदखेडा (जि.धुळे) तालुक्यात दिनांक १५ ते २० सप्टेंबरच्या दरम्यान १८२ मि.मी. पाऊस म्हणजे अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे या दरम्यान रस्त्यांची दुरवस्था झाल्याने जिल्हा

परिषद ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग योजनेच्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्यात निधी मिळण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिंदखेडा तालुक्याला रस्त्यांच्या पूर्णरुज्जीवनासाठी पुरवणी कार्यक्रम (गट ई) अंतर्गत शासनाने अद्याप निधी दिलेला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१४-०६-२०१६) :(१) व (२) होय, हे खरे आहे. जिल्हा परिषदेन शिंदखेडा तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांकरीता निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, धुळे यांच्याकडे पाठविला होता.

(३) व (४) ३०५४ रस्ते व पुल दुरुस्ती परिरक्षण कार्यक्रम सन २०१५-१६ अंतर्गत १) इजिमा-६ ते सोनेवाडी रस्ता ग्रामा ३२ दुरुस्त करणे, २) भडणे ते शिंदखेडा स्टेशन रस्ता इजिमा-४२ दुरुस्त करणे, ३) विरदेल आच्छी हिसपूर रस्ता इजिमा-०५ दुरुस्ती करणे, ४) दाऊळ दोंडाईचा इजिमा-४७ रस्ता दुरुस्त करणे, ५) बाभळे वाघाडी बु.कंचनपूर इजिमा ३६ रस्ता दुरुस्त करणे, ६) इजिमा-४६ ते कळगांव रस्ता ग्रा.मा.५३ सुधारणा करणे ही कामे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच ३०५४ जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत साहूर दाऊळ दोंडाईचा रस्ता इजिमा - ४७ सुधारणा करणे हे काम मंजूर आहे.

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) तालुक्यातील गोंडेगाव-उंदीरगाव व गोंडेगाव-नायगाव रस्त्यांची झालेली दुरवस्था

(८) ३५६२९ (१४-०१-२०१६). श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्रीरामपूर (जि.अहमदनगर) तालुक्यातील गोंडेगाव-उंदीरगाव व गोंडेगाव-नायगाव रोडचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे पंचायत समिती यांच्याकडे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०६-२०१६) :(१) होय. ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

(२) व (३) संपूर्ण राज्यमध्ये जिल्हा परिषदांच्या अखत्यारितील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची सन २००१-२०२१ रस्ते विकास योजनेनुसार एकूण लांबी २३६८९०.०४ कि.मी. इतकी असून अस्तित्वातील लांबी १९०९५५.२२ कि.मी. इतकी आहे.

सदर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे उपलब्ध असलेल्या निधीचे वाटप रस्त्यांच्या लांबीच्या व मानव विकास निर्देशकाच्या प्रमाणात करण्यात येते. त्यानुसार अहमदनगर जिल्हा परिषदे अंतर्गत ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची एकूण लांबी १५६७७.९३ कि.मी. इतकी असून अस्तित्वातील लांबी १३४५२.६१ कि.मी. इतकी आहे.

रस्ते व पुल, दुरुस्ती व परीरक्षण या कार्यक्रमा अंतर्गत सन २०१२-१३ ते २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेस एकूण रु४०२९.०३ लक्ष, तेराव्या वित्त आयोगामध्ये सन २०१२-१३ ते २०१४-१५ मध्ये एकूण रु. १३६७.३५ लक्ष तर पूरहानी कार्यक्रमासाठी जळगाव जिल्हा परिषदेला रु ५६६.२५ लक्ष असा एकूण रु ५९६२.६३ लक्ष इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

रस्ते लांबीच्या प्रमाणात विभागास उपलब्ध होणारा निधी अत्यंत अल्प आहे. या उलट शासन स्तरावर प्राप्त होणाऱ्या मागण्या जास्त आहेत.

प्रश्नांकित गोंडेगाव- उंदिरगाव खानापूर या इतर जिल्हा मार्ग क्र.२२३ रस्त्यावरील २ कि.मी. लांबीचे खडीकरण व डांबरीकरण करण्याबाबत गोंडेगाव ग्रामस्थांची मागणी होती. त्यापैकी ०.८०० कि.मी. चे काम रस्ते व पुल दुरुस्ती गट - ड कार्यक्रमांतर्गत मंजूर असून प्रगतीपथावर आहे. तसेच इजिमा १७ ते जळगाव गोंडेगाव नायगाव ते प्रतिमा - ७ जोडरस्ता या इतर जिल्हा मार्ग क्र. ४२ च्या ४/४०० ते ७/०० कि.मी. लांबीतील रस्ता दुरुस्तीची आवश्यक असून सदर लांबीतील रस्ता दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेला विविध योजनेमधून प्राप्त निधी व निकषाच्या अधिक राहून प्रस्तावित करण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे.

**श्रीरामनगर, क्रांतीनगर, फुलेनगर, गिरणानगर, मल्हारवाडी, गंगाधरी (ता.नांदगाव, जि.नाशिक)
ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी गावठाण उपलब्ध करून देण्याबाबत**

(९) ३५७२७ (१८-०१-२०१६). श्री.पंकज भुजबळ (नांदगाव) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्रीरामनगर, क्रांतीनगर, फुलेनगर, गिरणानगर, मल्हारवाडी, गंगाधरी (ता.नांदगाव, जि.नाशिक) ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी गावठाण उपलब्ध नसल्याने लोक उपयोगी विकास कामे होत नसल्याने या गावांचा विकासावर विपरीत परिणाम झालेला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केलेली आहे काय व चौकशीअंती काय आढळून आले,

(३) चौकशीनुसार उपरोक्त गावांलगत शासनाच्या मालकीच्या जमिनी, चराऊ गायरान जमिनी उपलब्ध आहेत त्या जमिनीपैकी काही क्षेत्र गावठांनांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-०६-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

ग्रामपंचायत क्रांतीनगर येथे ३० घरकुले मंजूर असून जागेअभावी काम सुरु झालेले नाही. परंतु या विभागाच्या दि. ३० डिसेंबर, २०१५ च्या शासन निर्णय क्र. ईआयो २०१५/प्र.क्र. २००/योजना १० नुसार पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत निधी उपलब्धतेमधून घरकुलांसाठी जागा घेऊन घरकुल बांधून देणे शक्य होईल.

ग्रामपंचायत फुलेनगर येथे साबरबरडा वस्तीवर सामाजिक सभागृह इमारतीचे काम करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध नाही, तसेच गंगाधरी ग्रामपंचायतीकडेही विकास कामांसाठी जागा उपलब्ध नाही.

(२) गावालगत शासनाच्या मालकीची गायरान जमीन उपलब्ध आहे. ग्रामपंचायत क्रांतीनगर येथे गट नं. १२४, ग्रामपंचायत फुलेनगर येथे गट नं. ३१, ग्रामपंचायत गंगाधरी येथे गट नं. ५, मल्हारवाडी येथे गट नं. २८/१ उपलब्ध आहे. परंतु संबंधित गावांनी व ग्रामपंचायतींनी शासनाकडे जमिनीची मागणी केलेली नाही.

(३) संबंधित गावांनी विहित पध्दतीने जमिनीची मागणी अद्याप केलेली नसल्यामुळे कार्यवाहीचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) तशी बाब नाही.

यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत यवतमाळ पंचायत समितीच्या

नवीन फर्निचर खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत

(१०) ३५८७३ (२०-०१-२०१६). श्री.मदन येरावार (यवतमाळ) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात अनेक पंचायत समिती अंतर्गत कार्यालयातील फर्निचरच खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर फर्निचर खरेदीकरीता तांत्रिक मान्यता तसेच वित्त विभागाची परवानगी न घेता परसस्पर खरेदी करण्यात आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याबाबत जि.प.सदस्य संदिन हिंगमारे यांनी दि. २६ ऑक्टोबर २०१५ रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.यवतमाळ, तसेच जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना लोकशाहीदिनात तक्रार दिली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणात अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नसून जि.प.सदस्य संदिप हिंगमारे यांनी चौकशी न झाल्यास जि.प.समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदरील चौकशी अहवालाचे स्वरूप काय आहे व त्यानुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१४-०६-२०१६) : (१) व (२) हे खरे नाही.

(३) होय.

(४) सदर प्रकरणी जिल्हा परिषदेने सन्माननीय सदस्यांना दिलेल्या खुलाश्याबाबत सन्माननीय सदस्य यांचे समाधान झाले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

गोंडउमरी, निलज, बोळदे (सालई), सानगडी व बोदरा (ता.साकोली, जि.भंडारा)

आदी ६४ ग्रामपंचायतीतील मजुरांना रोहयो अंतर्गत कामाचा मोबदला

मिळण्यास विलंब होत असल्याबाबत

(११) ३६१०१ (१४-०१-२०१६). श्री.राजेश काशीवार (साकोली), श्री.चरण वाघमारे (तुमसर) :

सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोंडउमरी, निलज, बोळदे (सालई), सानगडी व बोदरा (ता.साकोली, जि.भंडारा) आदी ६४ ग्रामपंचायतीतील मजुरांच्या खात्यात माहे एप्रिल ते आगस्ट, २०१५ पर्यंत रोहयो अंतर्गत कामाचा मोबदला जमा झाला नसल्याचे माहे आक्टोबर, २०१५ वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ऐन दुष्काळी परिस्थितीत तीन-तीन महिने मजुरांचे पैसे खात्यात जमा न होणे ही गंभीर बाब असून दोषींवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, किती कालावधीत सदर मजुरांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील ?

श्रीमती पंकजा मुंडे (१५-०६-२०१६) :(१) हे अंशतः खरे आहे.

(२) साकोली तालुक्यातील एकूण ३३४ मजुरांचे १४७४ व्यवहाराची रक्कम नरेगा सॉफ्टचे तांत्रिक दोषामुळे जमा झालेली नव्हती. त्यामध्ये पूर्णप्रक्रिया करून सदर रक्कम संबंधित मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

जालना जिल्ह्यातील नदी पट्ट्यातील वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खन्न होत असून

गौण खनिजाचा निधी दिला जात नसल्याबाबत

(१२) ३६५४६ (०८-०१-२०१६). श्री.राजेश टोपे (घनसावंगी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जालना जिल्ह्यातील नदी पट्ट्यातील वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खन्न होत असून शासन निर्णयाप्रमाणे गौण खनिजाचा निधी दिला जात नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर ग्रामपंचायतीला गौण खनिजाचा मोबदला योग्य प्रमाणात देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०६-२०१६) :(१), (२) व (३) हे खरे नाही.

गौण खनिजाचा निधी महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र. MMr-१०८१/१३३४-G-७, दिनांक १६ जानेवारी, १९८५ मधील तरतूदीनुसार जिल्हाधिकारी यांना वितरीत केला जातो. हा निधी संबंधित तहसिलदार यांना त्यांच्या तालुकानिहाय प्रयत्क्ष होणाऱ्या वसुलीच्या आधारे वितरीत करण्यात येतो. सन २०१५-१६ या वित्तीय वर्षात तहसिलदार यांचेमार्फत तालुकानिहाय

वितरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांना एकूण रु. २६,०१,८२०/- इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

(४) सदर अनुदान संबंधित तहसिलदार यांना वेळोवेळी विहित मुदतीत वितरीत करण्यात आले आहे.

राज्यातील शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीकारिता मुंबईत केलेल्या उपोषणाबाबत

(१३) ३६६०१ (२१-०१-२०१६). श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.महेश (दादा) लांडगे (भोसरी), डॉ.अनिल बोंडे (मोर्शी), श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विविध जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीच्या मागणीकरिता दिनांक १ डिसेंबर, २०१५ पासून मुंबईत बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिक्षक आंतरजिल्हा बदली सहकार कृती समितीने राज्यातील सुमारे १२ हजार शिक्षकांना आंतरजिल्हा बदली न झाल्याने होत असलेल्या त्रासाची माहिती मा. मुख्यमंत्र्यांना दिनांक १२ मे, २०१५ रोजी दिली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास या शिक्षकांनी २८ जुलै, २०१५ रोजी मुंबईत एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून दिनांक ५ सप्टेंबर, २०१५ रोजी मा. मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-०६-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३) होय.

(४) व (५) जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत सर्वसमावेशक धोरण ठरविणेबाबत शालेय शिक्षण विभागाशी विचारविनियम सुरु असून त्या विभागाकडून याबाबत धोरण निश्चित करण्यात येणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत पशुपैदास

दुग्धशाळा क्षेत्र प्रकल्प कार्यन्वित केल्याबाबत

(१४) ३६९७६ (२३-१२-२०१५). श्री.प्रकाश आंबिटकर (राधानगरी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत पशुपैदास दुग्धशाळा क्षेत्र प्रकल्प कार्यन्वित केल्याची बाब माहे २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर योजना प्रस्थापित करण्यासाठी विशेष योजनेस भारत सरकार ग्रामीण विकास यंत्रणा नवी दिल्ली यांनी १४.४५ कोटींची प्रशासकीय मान्यता दिली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, पुरेशा गार्यांच्या अभावी गुंतवलेले ४.९३ कोटी निष्फळ ठरले, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीनुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०४-०४-२०१६) :(१) होय.

तथापि बुलढाणा जिल्ह्याकरीता स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनांतर्गत कॅटल ब्रिडींग डेअरी फार्म लोकउध्दार हा विशेष प्रकल्प ग्रामीण विशेष प्रकल्प ग्रामीण विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांचे आदेश क्र.२४०१५/२४/०३ एस.जी.एस.वाय दिनांक ०४.१२.२००३ अन्वये मंजूर करण्यात आलेला आहे.

(२) होय.

(३) नाही.

प्रकल्पाच्या सुरुवातीस संकरीत गार्यांची/ म्हशींची किंमत रु.१५०००/- ते २००००/- पर्यंत होती. तथापि गेल्या दोन तीन वर्षात गार्यां/म्हशींची किंमत रु.४००००/- ते ५००००/- पर्यंत वाढल्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी फारसे उत्सुक नाही.

(४) केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान कार्यालयाने प्रकल्पास प्रत्यक्ष भेट देवून सदर प्रकल्प बंद करण्याबाबत अभिप्राय दिलेले असून त्याप्रमाणे कार्यवाही करणेबाबत दिनांक ०४.०१.२०१६ चे पत्रान्वये मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बुलढाणा यांना कळविण्यात आलेले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**ग्रामीण भागात उत्कृष्ट रस्तांसाठी प्रक्रिया केलेल्या प्लास्टिकच्या
कचऱ्यापासून रस्ते तयार करण्याबाबत**

(१५) ३८३१५ (२०-०१-२०१६). डॉ.शशिकांत खडेकर (सिंदखेड राजा), श्री.संजय पोतनीस (कलिना) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ग्रामीण भागात चांगल्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यापासून रस्ते तयार करण्याची योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने हाती घेतली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर योजनेचे स्वरूप काय आहे,
- (३) तसेच सदर योजना कोणकोणत्या ठिकाणी कार्यान्वीत करण्यात येणार आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-०६-२०१६) :(१) प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग -२ मध्ये संशोधन व विकास (R & D) अंतर्गत Waste Plastic चा वापर करून काही कि.मी. रस्ते बांधण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.

(२) रस्त्यांच्या बांधकामामध्ये प्लास्टिक कचऱ्याचा वापर करणे हे एक तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामामध्ये, कचऱ्यामधील प्लास्टिक वर प्रक्रिया करून योग्य प्रमाणात, वापर करता येतो. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या संशोधन व विकास या शिर्षाखाली प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यांमध्ये याचा वापर करण्यात येत आहे.

(३) सदर योजना सद्यःस्थितीत २१ जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित आहे.

**मलकापूर ते सोलापूर व मुंबई ते नागपूर या दोन्ही मार्गांना मधोमध समांतर
जोडणारा मौजे दाताळा - घीर्णी - बेलाड रस्ता बायपास करण्याबाबत**

(१६) ३८४९९ (२०-०१-२०१६). श्री.चैनसुख संचेती (मलकापूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाणा जिल्यातील मलकापूर मतदार संघात मलकापूर ते सोलापूर व मुंबई ते नागपूर या दोन्ही मार्गांना मधोमध समांतर जोडणारा मौजे दाताळा - घीर्णी - बेलाड रस्ता बायपास करणे अत्यंत आवश्यक असल्याची बाब माहे नोव्हेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सोलापूर, औरंगाबाद, मेहकर, चिखली व बुलढाणा येथून येणारी जड वाहने नागपूर व मुंबईकडे जातांना मलकापूर शहरातून नेहमी जात असल्यामुळे अनेक वेळा या रस्त्यावर अपघात होतात त्यामुळे जड वाहनांसाठी बायपास निर्मिती करणे अत्यावश्यक आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त रस्त्याच्या बायपास निर्मितीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, बुलढाणा यांना सूचित केले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२६-०५-२०१६) :(१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) जि.प.बांधकाम विभाग, बुलढाणाकडे अशा प्रकारचे निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही.

(४) व (५) प्रश्नांकित दाताळा-घीर्णी -बेलाड हा रस्ता इतर जिल्हा मार्ग क्र.२४ चा भाग रस्ता असून सदर भाग रस्त्याची लांबी ८.०० कि.मी. आहे. सदर रस्त्याचे ०/०० ते ३/०० कि.मी. व ७/०० ते ८/०० कि.मी. लांबीतील ५.५० मि.रूंदीचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच ७/०० ते ८/०० कि.मी. लांबीतील

दुरुस्तीचे काम सन २०१५-१६ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजुर आहे. उर्वरीत ३/०० ते ७/०० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याबाबत जिल्हा परिषदेकडील दि.२५.१.२०१६ च्या पत्रान्वये सार्वजनिक बांधकाम विभाग, खामगाव यांना कळविण्यात आले आहे.

**बुलढाणा जिल्यातील मलकापूर मतदार संघातील मौजे
विवरा ते रणथम रस्त्याची दुरवस्था झाल्याबाबत**

(१७) ३८५०० (२०-०१-२०१६). श्री.चैनसुख संचेती (मलकापूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बुलढाणा जिल्यातील मलकापूर मतदार संघातील मौजे विवरा ते रणथम ३.५० कि.मी. लांबीचा रस्ता नादुरुस्त असून या रस्त्यावरून सर्व सामान्य नागरिक , दुचाकी व चारचाकी वाहनांना अवागमन करणे गैरसोईचे होत असल्याची बाब माहे नोव्हेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे अत्यावश्यक आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त रस्त्याच्या मजबुतीसाठी व डांबरीकरण करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी मा. कार्यकारी अभियंता, जि.पं. बांधकाम विभाग, बुलढाणा यांना सूचित केले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२६-०५-२०१६) :(१) व (२) अंशतः खरे आहे.

- (३) जि.प.बांधकाम विभाग, बुलढाणा यांच्याकडे अशा प्रकारचे निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही.
- (४) व (५) प्रश्नांकित मलकापूर मतदार संघातील मौजे विवरा ते रणथम ३.५० कि.मी. लांबीच्या रस्त्यापैकी २.०० कि.मी. रस्ता हा इतर जिल्हा मार्ग क्र.३० दर्जाचा असून सुस्थितीत आहे. उर्वरीत १.५० कि.मी. लांबी ही योजनाबाह्य असून सदर लांबीतील काम मगारोहयो किंवा इतर योजनेमधून घेण्याबाबत उपविभागीय अधिकारी, जि.प. बांधकाम उपविभाग मलकापूर यांनी दिनांक २८.१.२०१६ च्या पत्रान्वये सरपंच, ग्रामपंचायत रणथम व गटविकास अधिकारी, पंचायत समिती मलकापूर यांना कळविले आहे.

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत

(१८) ३८६९४ (२०-०१-२०१६). श्री.महेश (दादा) लांडगे (भोसरी) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शासकीय कर्मचारी संघटनेनी दिनांक १७ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास आपल्या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन केले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकित महागाई भत्ता तातडीने देण्यात यावा, दिवाळीचा बोनस व अग्रीम दिवाळीपुर्वी रोखीने मिळावा तसेच अनुकंपा वारसा हक्क समितीची बैठक तातडीने घ्यावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (२१-०३-२०१६) : (१) व (२) सदर दिनांकास शासकीय कर्मचारी संघटनेनी त्यांच्या कोणत्याही मागणीबाबत कोणतेही निवेदन सादर केलेले नाही वा नोटीस दिलेली नाही. अथवा आंदोलन केल्याचा अहवाल शासनास प्राप्त झालेला नाही.

(३) दि.१५/१०/१५ च्या शासन निर्णयान्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरामध्ये दि.१/१/२०१५ पासून १०७% वरून ११३% वाढ करण्यात आलेली आहे. तर दि.५/२/१६ च्या शासन निर्णयान्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरामध्ये दि.१/७/२०१५ पासून ११३% वरून ११९% वाढ करण्यात आलेली आहे.

अग्रीम दिवाळीपुर्वी रोखीने मिळावा अशी कोणतीही मागणी प्राप्त झालेली नाही.

शासकीय /अधिकारी यांना बोनस न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

राज्यातील राज्य शासकीय /निमशासकीय/महामंडळातील अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी अनुकंपा धोरण सुधारण्याबाबत मा.वित्त मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली असून सदर उपसमितीच्या अद्यापपर्यंत तीन बैठका झालेल्या आहेत. सदर समितीने अद्याप अहवाल सादर केलेला नाही.

मानोली (ता.मंगळूरपीर) येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी

योजनेत लाभार्थ्यांनी केलेला गैरव्यवहार

(१९) ३८७३६ (१४-०१-२०१६). श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मानोली (ता.मंगळूरपीर) येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे रोजगार सेवक, प्रशासन अधिकारी व लाभार्थ्यांनी विहिरीची बनावट बिले काढलीत अशी तक्रार पंचायत समितीमध्ये दाखल झाली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०८-०६-२०१६) : (१) होय.

(२) होय.

(३) सदर तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, वाशिम कार्यालयाचे दक्षता पथक, रोहयो मार्फत केलेल्या चौकशीमध्ये मौजे मानोली येथील ग्राम सेवक, तत्कालिन तांत्रिक अधिकारी, तलाठी व ग्रामरोजगार सेवक हे दोषी आढळून आले आहेत व चौकशीत विहीरीच्या कामाध्ये रु.२,९०,५६२/- एवढ्या रकमेचा अपहार झाल्याचे निदर्शनांस आले आहे. अपहार झालेली रक्कम रु.२,९०,५६२/- एवढी संबंधित दोषीकडून नियमानुसार वसूल करण्यात आली आहे. संबंधीत तलाठी व ग्रामसेवक यांची एक वेतन वाढ कायम स्वरूपी रोखण्यात आली आहे. ग्राम रोजगार सेवक मौजे मानोली यांना पदावरून कमी करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कळंब (जि.यवतमाळ) पंचायत समिती कळंब येथील भंडार गृहात
स्टॉक बुक मध्ये नोंद असलेल्या वस्तू गहाळ झाल्याबाबत**

(२०) ३८९१५ (२०-०१-२०१६). डॉ.अशोक उईके (राळेगाव), श्री.मदन येरावार (यवतमाळ) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कळंब (जि.यवतमाळ) पंचायत समिती कळंब येथील भंडार गृहात स्टॉक बुक मध्ये नोंद असलेल्या तीन संगणक व अनेक वस्तू गहाळ झाल्याचे दिनांक ११ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनांस आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भंडारगृहाची जबाबदारी भंडारपाल यांच्याकडे असते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अपहार करणा-या अधिका-यावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२३-०५-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३) व (४) सदर प्रकरणी चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ यांनी चौकशी समिती गठीत केली आहे. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर प्रकरणी दोषी आढल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेला निधी वापराविना पडून असल्याबाबत

(२१) ३९८९० (०४-०५-२०१६). श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय नियोजन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रायगड जिल्हा नियोजनाचा आराखडा २०० कोटी रुपयावर मिळण्याची घोषणा रायगड जिल्ह्याच्या मा.पालकमंत्री यांनी केली असताना प्रत्यक्षात १४९ कोटी रुपयेच उपलब्ध झाले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आर्थिक वर्ष संपण्यास सुमारे दोन ते तीन महिने शिल्लक असताना ७५ टक्के निधी विनावापर पडून आहे तसेच रायगड प्रमाणेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथेही रक्कम अखर्चित असल्याची बाब नुकतीच निदर्शनास आली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहण्याची कारणे काय आहेत व हा निधी त्वरीत विकास कामावर खर्च करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (१३-०६-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१५-१६ चा मंजूर नियतव्यय, तसेच जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमासाठी हिवाळी अधिवेशन, २०१५ मध्ये सदर जिल्ह्यांना उपलब्ध करून दिलेला नियतव्यय आणि सदरच्या मंजूर नियतव्यायातून मार्च, २०१६ अखेर झालेला खर्च याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे :-

(रु. कोटीत)

जिल्हा	सन २०१५-१६ च्या जि.वा.यो. (सर्वसाधारण) चा नियतव्यय	जलयुक्त शिवार अभियानसाठी डिसेंबर, २०१५ मध्ये पुरवणी मागणीद्वारे मंजूर नियतव्यय	एकूण मंजूर नियतव्यय (स्तंभ २+३)	खर्च
१	२	३	४	५
रायगड	१४९.४९	१.५०	१५०.९९	१४०.४४
रत्नागिरी	१५७.४९	१.५०	१५८.९९	१५८.९९
सिंधुदुर्ग	१२५.००	१.५०	१२६.५०	१२५.१६

वरील प्रमाणे उपरोक्त जिल्ह्यांचा एकूण मंजूर नियतव्यय व त्यापैकी झालेला खर्च पाहता सदर जिल्ह्यांमध्ये निधी अखर्चित राहिलेला नाही. तसेच निधी खर्च करण्यात विलंब झालेला नाही.

सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पातील निधी अखर्चित राहिल्याबाबत

(२२) ३९९९५ (०६-०५-२०१६). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.न्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), प्रा. वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्रीमती निर्मला

गावित (इगतपूरी), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.बसवराज पाटील (औसा), श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सन २०१५-१६ च्या ८९,२१५ कोटी अर्थसंकल्पिय तरतूदीपैकी केवळ १७.२६ टक्के म्हणजेच १५,४९८ कोटी रुपयेचा निधी खर्च झाल्याची बाब माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काशेय,
- (२) असल्यास, विभागनिहाय देण्यात आलेला निधी दिनांक ३१ जानेवारी, २०१६ रोजी अखेर खर्च झालेला निधी व त्याची टक्केवारी किती आहे,
- (३) तसेच निधी खर्च न होण्याची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (१३-०६-२०१६) :(१), (२) व (३) सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील योजनांतर्गत रु.८९,२१५ कोटी पैकी रु.१४,९९१ कोटी एवढी रक्कम वर्षाच्या सुरुवातीला अर्थसंकल्पीत न झालेल्या नियतव्ययाची होती. त्यामुळे राज्य शासनाला सन २०१५-१६ मध्ये रु. ७४,२२४ कोटी एवढा योजनांतर्गत खर्च करावा लागणार होता. त्यापैकी जानेवारी, २०१६ अखेर विविध विभागांना रु.४९,४८७ कोटी एवढा निधी उपलब्ध करून दिलेला असून त्यापैकी रु.२६,५५२ कोटी एवढा खर्च झालेला होता. हा खर्च उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीच्या ५४% होतो.

वित्तीय व्यवस्थापनासाठी प्रत्येक विभागाला मासिक निधी विवरणपत्र तयार करून त्यानुसार खर्च करावा लागतो, तसेच बऱ्याच योजनांचा आर्थिक वर्षातील खर्च हा पावसाळा संपल्यानंतर व दुसऱ्या सहामाहित सुरु होतो. त्यामुळे काही प्रमाणात खर्च कमी दिसत नाही.

खर्च व उत्पन्न याचे योग्यरित्या संतुलन करणे कठीण जात

असल्याने विकासकामे थांबविण्यात आल्याबाबत

(२३) ४०२२९ (०६-०५-२०१६). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्याचा खर्च ज्याप्रमाणात वाढला त्या तुलनेत उत्पन्नात भर पडत नसल्याने शासनाने विकासकामांना कात्री लावण्याचा निर्णय माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात विकासकामावर १ रुपयातील केवळ ११.१५ पैशाची तरतूद करण्यात आली होती, पण एवढा निधीही आता विकासकामावर मिळणार नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) सन २०१५ च्या तिसऱ्या अधिवेशनात नागपूर येथे १५ हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या असल्या तरी मंजूर रकमेपैकी ५० टक्के रक्कमच वितरीत केली जाईल असे वित्त खात्याने बंधन घातले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, त्याची कारणे काय आहेत तसेच आर्थिक परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०१-०६-२०१६) : (१), (२), (३), (४) व (५)

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस अर्थसंकल्पीत निधी विभागांना उपलब्ध करून देण्यात येतो. त्यानुसार सन २०१५-१६ मध्ये ७० टक्के निधी वितरीत करण्यात आला होता. सन २०१५-१६ मध्ये रु.७४,२२४ कोटी एवढा योजनांतर्गत निधी अंदाजित करण्यात आला होता. त्यापैकी जानेवारी, २०१६ अखेर रु.४९,४८७ कोटी एवढा निधी उपलब्ध करून दिला होता. वितरीत निधी व त्याचा झालेला विनियोग तसेच वर्षभर अनेक तातडीच्या किंवा अनपेक्षित मान्य करण्यात आलेल्या मागण्या तसेच शासनाने परिस्थितीनुसार वेळोवेळी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने नियोजित खर्चाच्या बाबींच्या प्राथम्यक्रमामध्ये झालेला बदल या सर्व बाबींचा तसेच राज्याच्या उपलब्ध साधनसंपत्तीचा साकल्याने विचार करून निधी वितरणाच्या मर्यादेमध्ये योजनेतर ९०% व योजनांतर्गत ७०% वाढ करण्यात आली होती. या व्यवतिरिक्त जिल्हा वार्षिक योजना, आमदार निधी, केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी, बांधील स्वरूपाचा खर्च (वेतन, मजुरी, निवृत्तीवेतन, वीज, पाणी शुल्क, भाडेपट्टी व कर, शिष्यवृत्त्या इत्यादी) तसेच व्याज व कर्जाची परतफेड व विकास कामांवरील योजनेतर व योजनांतर्गत भांडवली खर्च असा सर्व निधी १००% वितरीत करण्यात आला आहे. वरील निधी वितरणाच्या मर्यादेमध्ये डिसेंबर, २०१५ पुरक मागण्यांच्या निधीचाही समावेश होता.

महसूली उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांच्या महसूली जमेचा आढावा वेळोवेळी घेण्यात आला होता व अनावश्यक खर्च कमी करण्याच्या दृष्टीने नवीन पद निर्मिती व पद भरतीवर निर्बंध घालण्यात आलेले असून उद्योगासाठी वीजेवरील अनुदान कमी करण्यात आले होते व मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सुसंगत अशी कार्यवाही करून सर्व व्यक्तीगत लाभार्थी योजना आधारशी जोडून लाभार्थी रक्कम लाभार्थ्यांच्या बँकेतील खात्यात परस्पर जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विकास आराखडयाला मंजूरी देण्याबाबत

(२४) ४०५८६ (०५-०५-२०१६). श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय नियोजन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विकास समितीची दिनांक २१ जानेवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास समितीच्या कार्यालयात सन २०१६-२०१७ या वर्षाच्या वार्षिक आराखडयाला मंजूरी देण्यासह अन्य कामकाजासाठी एक बैठक संपन्न झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) सदरहू बैठकीत समितीच्या सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर न देताच त्यांचे मुद्दे विचारात न घेता जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षांनी नियमबाह्यरित्या बैठक स्थगित करून तदनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग जिल्हयाच्या सन २०१६-२०१७ च्या वार्षिक आराखडयात १४० कोटीच्या वार्षिक आराखडयाला मंजूरी दिल्याचे घोषित केल्याने या बाबत कोणती कारवाई करण्यात येवू नये अशा मागणीचे एक निवेदन जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हानियोजन विकास समिती यांना दिनांक २५ जानेवारी, २०१६ रोजी तसेच मा.नियोजनमंत्री यांना दिनांक २७ जानेवारी, २०१६ रोजी निवेदन सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,

वि.स. १६४ (१९)

(३) असल्यास, सदरहू निवेदनानुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (१३-०६-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) ते (४) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा वाषिक योजना, सन २०१६-२०१७ च्या प्रारूप आराखड्यास मंजूरी देणे व इतर कामकाजा संदर्भात दि.२१/१/२०१६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. सदर बैठक नियमाप्रमाणे पार पाडण्यात आली असून सदर बैठक नियमबाह्य स्थगित करण्यात आलेली नाही. तसेच सदर बैठकीत समितीचे अध्यक्ष तथा मा.पालकमंत्री यांनी समिती सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. समितीच्या बैठकीत काही सदस्य गोंधळ घालत असल्याने मा.अध्यक्ष यांनी महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (सभा घेणे) नियम, १९९९ मधील नियम-१० अनुसार त्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले होते. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या सन २०१६-१७ च्या प्रारूप आराखड्यास दि.१/२/२०१६ रोजीच्या राज्यस्तरीय बैठकीत शासनाने मान्यता दिली आहे. सदर राज्यस्तरीय बैठकीस मा.अध्यक्ष तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग व श्री.नितेश राणे, वि.स.स. हे देखील उपस्थित होते.

श्री.नितेश राणे, वि.स.स. यांनी यांचे दि.२५/१/२०१६ चे निवेदन जिल्हा नियोजन समिती कार्यालयात प्राप्त झाले असून त्यानुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

शहादा (जि.धुळे) तालुक्यातील तापी नदीवरील सारंगखेडा व प्रशाना

नॅरेजेसचे पाणी अन्य राज्यात वापरले जात असल्याबाबत

(२५) ४१५३७ (१४-०५-२०१६). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शहादा (जि.धुळे) तालुक्यातील तापी नदीवरील सारंगखेडा व प्रशाना नॅरेजेसचे पाणी अडवले जाते ते पाणी महाराष्ट्र राज्याच्या वाट्याचे असून गुजरात सरकार वापरत असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने राज्यातील शेतक-यांचा विचार करून याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२२-०७-२०१६) :(१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

एआयबीपी योजनेसाठी १४ प्रकल्पांना केंद्र शासनाकडून निधी मिळण्याबाबत

(२६) ४२७८० (३०-०४-२०१६). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाने एआयबीपी योजनेसाठी केंद्र शासनाकडे पाठविलेल्या सुमारे १६५६ कोटी रुपये खर्चाच्या २१ प्रकल्पांच्या प्रस्तावांपैकी केवळ ७ प्रस्तावांना मंजूरी दिलेली असून १४ प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिलेला नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त ७ प्रस्तावांना किती निधी उपलब्ध करण्यात आला आहे व त्याचा विनियोग कशाप्रकारे करण्यात आला वा येत आहे,
- (३) असल्यास, उर्वरित १४ प्रकल्पांना केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध न करण्याची कारणे काय आहेत व सदर निधी उपलब्ध व्हावा यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. गिरीष महाजन (१४-०६-२०१६) :(१) होय. सन २०१४-१५ मध्ये २१ प्रकल्पांचे रु १६५६ कोटी केंद्रीय अर्थ सहाय्याचे प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात आले होते. यापैकी ७ प्रकल्पांना सन २०१४-१५ मध्ये केंद्रीय अर्थ सहाय्य प्राप्त झाले.

(२) सन २०१४-१५ मध्ये सादर २१ प्रकल्पांच्या प्रस्तावापैकी ६ प्रकल्पांना रु. ९.५० कोटी व १ प्रकल्पास सन २०१३-१४ च्या सलगता प्रस्तावाच्या अनुषंगाने रु. २२.५० कोटी असे एकूण मिळून ७ प्रकल्पांना सन २०१४-१५ मध्ये रु. ३२ कोटी केंद्रीय अर्थ सहाय्य प्राप्त झाले. सन २०१५-१६ मध्ये, सन २०१४-१५ मध्ये सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने ६ प्रकल्पांना रु १००.९५ कोटीचे व सन २०१५-१६ मध्ये सादर करण्यात आलेल्या प्रकल्पांना रु.२०६.८६ कोटीचे केंद्रीय अर्थ सहाय्य प्राप्त झाले. तथापि प्रकल्पाची कामे सुरळीतपणे चालू राहवित यासाठी राज्य शासनाने प्रकल्पांसाठी प्राप्त केंद्रीय हिस्सा, राज्य हिस्सा व शासन अंशदानातून सन २०१४-१५ रु. ३६५.६३९६ कोटी व सन २०१५-१६ मध्ये रु. ८४१.७१५३ कोटीचा निधी वितरीत केला आहे. या निधीचा विनियोग प्रकल्पांच्या घटकांसाठी करण्यात आला आहे.

(३) मा.मुख्यमंत्री/मा.मंत्री (जलसंपदा) यांचे स्तरावरून केंद्रीय हिस्सा वितरीत व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे.

राज्य शासनाने प्रकल्पांची कामे चालू रहावित यासाठी या १४ प्रकल्पांसाठी राज्य निधीतून सन २०१४-१५ मध्ये रु. १०२९.६६ कोटी व सन २०१५-१६ मध्ये रु.१४०७.४५ कोटीचा निधी वितरीत केला आहे.

बेंबळा प्रकल्प अंतर्गत धामक (ता.नांदगाव खंडेश्वर) गावाचे

पुनर्वसन मौजा धारक शिवारात करण्याबाबत

(२७) ४३०९३ (०५-०३-२०१६). प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बैबळा प्रकल्प अंतर्गत धामक (ता.नांदगाव खंडेश्वर) गावाचे पुनर्वसन मौजा धामक शिवारात करण्याबाबतची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ करीत असून याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिनांक १९ जानेवारी, २०१६ रोजी दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त निवेदनानुसार धामक गावाचे पुनर्वसन धामक शिवारातच करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (३०-०३-२०१६) :(१) नाही. परंतू दिनांक ३०/१०/२०१५ रोजी मौजा धामक येथील काही ग्रामस्थांनी अंशतः पुनर्वसनासाठी तयार असलेल्या मौजा धामक शिवारात पुनर्वसन करण्याबाबत. मा. मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेले आहे.

(२) बैबळा प्रकल्पांतर्गत मौजा धामक (ता.नांदगाव खंडेश्वर, जि.यवतमाळ) गावाच्या पुनर्वसनाबाबत विविध पर्यायांचा अभ्यास करणेत आला आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला असून मान्यतेच्या कार्यवाहीत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

अहमदनगर जिल्ह्यातील आगामी वार्षिक योजनेच्या निधीत जिल्हा

नियोजन समितीकडून मोठी कपात केली असल्याबाबत

(२८) ४३७९१ (२९-०४-२०१६). श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.राहुल जगताप (श्रीगाँदा) : सन्माननीय नियोजन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदनगर जिल्ह्यातील आगामी वार्षिक योजनेच्या निधीत जिल्हा नियोजन समितीकडून मोठी कपात केली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीअंती काय आढळून आले,

(३) असल्यास, तदनुसार जिल्हा परिषदेचा आगामी विनियोजनात कपात होऊ नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०१-०६-२०१६) :(१) व (२) अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना, सन २०१६-१७ चा प्रारूप आराखडा तयार करण्याकरिता शासनाने तात्पुरत्या स्वरूपात रु.३०४.४२ कोटी इतकी कमाल आर्थिक मर्यादा कळविली होती. जिल्हापरिषदेसह जिल्ह्यातील विविध कार्यान्वयन यंत्रणांकडून प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या दि.९/११/२०१५ रोजीच्या बैठकीत शासनाने कळविलेल्या रु.३०४.४२ कोटी नियतव्यय मर्यादेत जिल्हा वार्षिक योजना, सन २०१६-१७ साठी रु.३०४.४२ कोटी लक्ष रकमेचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१६-१७ चे जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेले प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी मा.मंत्री (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली दि.२२/०२/२०१६ रोजी आयोजित राज्यस्तरीय बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्याने केलेले सादरीकरण व त्यानुषंगाने केलेली वाढीव मागणी विचारात घेऊन जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) जिल्हा अहमदनगर अंतर्गत सन २०१६-१७ साठी रु.३५६.५९/- कोटी नियतव्यय मंजूर करून अर्थसंकल्पित करण्यात आला असून जिल्ह्यास वितरीत करण्यात आला आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्याची आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

(२९) ४४२५५ (२९-०४-२०१६). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात यंदा पाऊस न पडल्याने खरीप पीक हातून गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी लागणे, पिण्याच्या उग्र प्रश्न, मुल्यवर्धीत कराव्या महसूलात १७५८ कोटी रुपये झालेली घट, आदी कारणास्तव परिस्थिती खालावली असल्याचे दिनांक १ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट होण्याची कारणे काय आहेत व त्यानुसार या वर्षात अंदाजे किती महसूली तूट निर्माण होणार आहे,

(३) असल्यास, राज्याच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०१-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार रु.३६४४.५५ कोटी इतकी महसूली तूट अपेक्षित आहे.

(३) महसूली उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांच्या महसूली जमेचा आढावा वेळोवेळी घेण्यात येत आहे. तसेच अनावश्यक खर्च कमी करण्याच्या दृष्टीने नवीन पद निर्मिती व पद भरतीवर निर्बंध घालण्यात आलेले असून, उद्योगासाठी वीजेवरील अनुदान कमी केले आहे.

मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सुसंगत अशी कार्यवाही करून सर्व व्यक्तीगत लाभार्थी योजना आधार क्रमांकाशी जोडून लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँकेतील खात्यात परस्पर जमा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

सार्वजनिक प्रापण व्यवस्था पारदर्शक, किफायतशीर व कार्यक्षम होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे.

नगरविकास विभाग, महसूल विभाग व गृहनिर्माण विभाग यांना अतिरिक्त महसूल वाढीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी विकासनिधी मिळण्याबाबत

(३०) ४५८२४ (०३-०५-२०१६). श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय नियोजन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्याच्या सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या ४४५ कोटींचा विकास आराखड्यात मा.पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या डीपीसी बैठकीत मंजूरी मिळाली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर विकासनिधी मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०१-०६-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना, सन २०१६-१७ करिता खालील प्रमाणे निधी मंजूर करण्यात आला असून तो अनुक्रमे नियोजन विभाग, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागांमार्फत मार्च, २०१६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)	रु. २६६.८७ कोटी
जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना	रु. ९२.७१ कोटी
जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना	रु. २३.७२ कोटी
जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना	रु. ६२.८७ कोटी
एकूण	रु. ४४६.१७ कोटी

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**इगतपुरी (जि.नाशिक) येथील वैतरणा जलविद्युत प्रकल्प या धरणासाठी
संपादीत केलेल्या जमिनी मुळमालकांना परत करण्याबाबत**

(३१) ४५८३७ (१४-०३-२०१६). श्रीमती निर्मला गावित (इगतपुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) इगतपुरी (जि.नाशिक) येथील वैतरणा जलविद्युत प्रकल्प या धरणासाठी संपादीत केलेल्या जमिनी धरणाची ऊंची कमी केल्यामुळे जलसंपदा विभागाने सन १९७८ मध्ये सदर १५०० एकर जमिनी मुळमालकांना परत करण्याबाबत कळविले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, एवढ्या मोठ्या कालावधीत मुळ मालकांना जमिनी परत न करणा-या जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्यासोबतच या जमिनी मुळ मालकांना परत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (६-४-२०१६) :(१) व (२) अंशतः खरे आहे. वैतरणा धरणाकरता सन १९६४ ते १९७१ या कालावधीत भूसंपदनाचे काम झाले असून एकूण ४६८९ हेक्टर क्षेत्र संपादीत करण्यात आले होते. सदर क्षेत्र धरणाची पूर्ण संचय पातळी १९८५ फूट गृहीत धरून संपादित करण्यात आले होते. परंतू प्रत्यक्ष काम करतेवेळी पूर्ण संचय पातळी १९८० फूट इतकी ठेवण्यात आल्याने, या ५ फूटांतील धरणाच्या बुडीत क्षेत्रालगतची जमीन व खाणीसाठी संपादीत केलेली अशी एकूण ६२३.२२ हेक्टर जमीन ही अतिरिक्त ठरली.

जलसंपदा विभागाने या अतिरिक्त जमिनी मुळ मालकांना परत करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे वेळोवेळी सादर केलेला होता. त्यानुसार सन १९७९-८० या कालावधीत जिल्हाधिकारी, नाशिक यांनी वरील अतिरिक्त जमिनीपैकी २४७.६१ हेक्टर जमिन परत करण्याचे आदेश पारीत केलेले होते. परंतू त्यावेळी संबंधीत मुळ जमिन मालकांनी शासन नियमानुसारची रक्कम न भरल्याने सदर जमिनी परत करण्याची कार्यवाही झाली नाही. त्यानंतर मा.सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या दिवाणी दावा क्र.३६२८/१९९७ मधील दि.५/५/९७ रोजीच्या निकालानुसार शासनाने एकदा संपादित केलेली जमीन मुळ मालकांस परत करण्यावर निर्बंध घातलेले आहेत. त्याअनुषंगाने शासनाच्या दि.१२/०३/२००४ च्या शासन निर्णयान्वये अतिरिक्त जमिन मुळे मालकांना परत न करता तिची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.

पारोळा (जि.जळगांव) तालुक्यातील करमाड (खुर्द) व ढोली या गावांमध्ये महात्मा गांधी

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांत झालेला गैरव्यवहार

(३२) ४६०५७ (३०-०४-२०१६). डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) करमाड (खुर्द), ढोली व आडगाव (ता.पारोळा, जि.जळगांव) या गावामध्ये सन २०१४-१५ या वर्षामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांत सरपंच व अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा अपहार केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त तिन्ही गावात प्रत्येकी किती व कोणकोणती कामे घेण्यात आली होती व त्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आला होता व त्यापैकी प्रत्यक्षात किती खर्च झाला आहे,
- (३) असल्यास, सदरची कामे मजुरांच्या नावावर बनावट नोंदी दाखवून तसेच एकच रस्ता पाच-पाच वेळा मंजूर करून ग्रामपंचायतीचे सरपंच व अधिकारी यांनी संगनमताने कामे केल्याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) सन २०१४-१५ या वर्षात करमाड (खुर्द), ढोली व आडगाव (ता.पारोळा, जि.जळगांव) या गावात घेण्यात आलेली कामे व त्यावर मंजूर निधी व प्रत्यक्षांत झालेला खर्च खालीलप्रमाणे आहे.

ग्रामपंचायतीचे नाव	कामाचे नाव	मंजूर निधी	एकूण झालेला खर्च
करमाड खुर्द	युवराज गोविंदा पाटील ते दिलीप देवचंद्र पाटील शेतरस्ता	१७,४३,१५१	१२,८३,१४२
करमाड खुर्द	भावराव नागो ते कृष्णा ताराचंद शेतरस्ता	९,००,६१२	९,००,६१२
करमाड खुर्द	आबा विश्राम पाटील ते पुंडलिक गोविंद पाटील शेतरस्ता	९,००,०००	१०,३६,९७२
करमाड खुर्द	शांतारात जयराम पाटील ते वंदना चैत्राम पाटील शेतरस्ता	९,००,०००	९,००,००४
करमाड खुर्द	किशोर पाटील ते सुरेश पाटील शेतरस्ता	९,००,०००	१,९४,७०४
करमाड खुर्द	श्रावण रामा ते धर्मा राजाराम पा. शेतरस्ता	९,००,०००	९४,६००
करमाड खुर्द	सुनिल नागराज ते सरदार बापु शेतरस्ता	९,००,०००	४३,०००
करमाड खुर्द	वैयक्तिक शौचालय १० शीट	५६,०००	५४,०००
करमाड खुर्द	पाझर तलाव गाळ काढणे	१,२२,२५८	१,१६,८९२
करमाड खुर्द	करमाड खु ते म्हसोबा नाला रस्ता	२,००,०००	१,२४,२३१
करमाड खुर्द	वैयक्तिक विहीर बबन रामदास पाटील	१,८४,३१४	९७,६६
करमाड खुर्द	वैयक्तिक विहीर राजेंद्र साहेबराव पाटील	१,८४,३१४	९७,६६३
ढोली	ढोली ते जुनी वॉटर सप्लायकडे जाणारा शेतरस्ता	१८,००,०००	९,२२,३९०
ढोली	ढोली ते कराडी शेतरस्ता	१८,००,०००	१०,१४,४०८
ढोली	ढोली ते नविन वॉटर सप्लायकडे	१८,००,०००	१६,७०,४९८

	जाणारा शेतारस्ता		
ढोली	ढोली ते नविन शेताकडे जाणारा रस्ता	१८,००,०००	१७,२०,६४५
ढोली	ढोली ते शेत शिवार रस्ता	९,००,०००	१,९७,८००
ढोली	वैयक्तिक शौचालय १२ शीट	६७,२००	६४,८००
आडगांव	आडगांव ते गडगांव शेत शिवार रस्ता	९,००,०००	१,९७,८००
आडगांव	वैयक्तिक शौचालय १५ शीट	८४,०००	४९,०२०
आडगांव	सिमेंट बांध गाळ काढणे	१,२२,२५८	१,०६,५५४
आडगांव	वैयक्तिक विहीर ११ लाभार्थी	२०,२७,४५४	१,६६,४९६

(३) हे खरे नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

धामणगाव (जि.अमरावती) येथील बेंबळा प्रकल्प अंतर्गत चांदूर रेल्वे व नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील पुनर्वसित गावातील पुनर्वसन प्रलंबित असल्याबाबत

(३३) ४६३३१ (०५-०३-२०१६). प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धामणगाव (जि.अमरावती) येथील बेंबळा प्रकल्प अंतर्गत चांदूर रेल्वे व नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील पुनर्वसित गावातील पुनर्वसनाचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, चांदूर रेल्वे व नांदगांव खंडेश्वर येथील पुनर्वसित गावांत पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त पुनर्वसित गावांतील पिण्याचे पाण्याचे व्यवस्था करण्यात यावी यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२८-०३-२०१६) :(१) अंशतः खरे आहे. पुनर्वसित गावठाणात पाणीपुरवठा पुरेसा होत नाही.

(२) होय, हे खरे आहे.

(३) पुनर्वसित गाठवठाणात पाणी पुरवठा योजना करण्यात आल्या आहेत. तथापि यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे उद्भव विहिरीतील पाण्याची आवक कमी झाली आहे.

टंचाई परिस्थिती विचारात घेऊन टँकरची व्यवस्था करण्यांत आली आहे.

तसेच उद्भव विहिरीमध्ये इनवेल बोअर घेणे, विघन विहिरीची दुरुस्ती, दुहेरी पंप योजना, नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती, आवश्यकतेनुसार नविन पाणीपुरवठा योजना इत्यादी कायम स्वरूपा उपाययोजना सुध्दा करण्यात येतील.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार

हमी योजनेमध्ये झालेला गैरव्यवहार

(३४) ४६८७७ (०४-०३-२०१६). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सन २०१२ -१३ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये रु. ६५ कोटींचा गैरव्यवहार झाला हे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी दिनांक २४ जानेवारी, २०१४ रोजी वा त्या सुमारास विभागीय आयुक्त, पुणे यांना पत्राद्वारे कळविले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यामध्ये दोषी शाखा अभियंता श्री.वाय.डी. जमादार, शाखा अभियंता श्री.जाधव व उप अभियंता श्री.आवटे यांच्यावर कारवाई करण्यासाठी कळविले असतानाही दोषीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीअंती काय आढळून आले,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (३०-०३-२०१६) :(१) मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मगारोहयो अंतर्गत रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून, संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून, पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना दि.२४ जानेवारी, २०१४ च्या पत्राद्वारे कळविले.

जिल्हाधिकारी,कोल्हापूर यांनी दि.२/१२/२०१५ च्या पत्राद्वारे चौकशी अहवाल व दोषारोपपत्रासह विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे विभागीय चौकशीचा प्रस्ताव सादर केला.

(२), (३) व (४) विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडून एकत्रित विभागीय चौकशीचा प्रस्ताव शासनाकडे दोषारोपपत्र व अहवालासह प्राप्त झाला आहे. या गैरव्यवहार प्रकरणी प्राथमिक चौकशीअंती जबाबदार शाखा अभियंता श्री.वाय.डी.जामदार, शाखा अभियंता श्री.एस.बी.जाधव व उपअभियंता श्री.ए.ए.आवटे यांच्यावर विभागीय चौकशीची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. सदर चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

सांगली जिल्ह्यातील बँका पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेंतर्गत कर्ज

प्रकरणे मंजूर करण्यास दुर्लक्ष करित असल्याबाबत

(३५) ४६८८६ (१७-०५-२०१६). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय नियोजन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेंतर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास सांगली जिल्ह्यातील बँका दुर्लक्ष करित असल्याबाबतची बाब माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याविरोधात नागरिकांनी व काही संघटनानी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे व आंदोलने केली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीअंती काय आढळून आले,
- (४) असल्यास, चौकशीनुसार दोषींवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०१-०६-२०१६) : (१) व (२) होय.

(३) जिल्हाधिकारी, सांगली यांनी कळविल्यानुसार प्राप्त निवेदनाचे अवलोकन केले असता अग्रणी जिल्हा प्रबंधकांना असे आढळून आले की, निवेदनामध्ये एकाही बँकेचे अथवा शाखेचे नाव नाही. तसेच, जिल्ह्यातील काही बँका जाणीवपूर्वक या योजनेला खो देण्याचा प्रयत्न करित आहेत असा स्पष्ट उल्लेख केला असल्यामुळे विशिष्ट बँक शाखेवर कार्यवाही प्रस्तावित करता आलेली नाही. तथापि, सदर बाब गंभीर असल्याने अग्रणी बँक व्यवस्थापक, सांगली यांनी दिनांक १९.०१.२०१६ रोजी सर्व बँक जिल्हा समन्वयकांना सूचना दिलेल्या आहेत. तसे, जिल्हा स्तरीय सल्लागार समिती (DLCC) च्या दिनांक ०१.१२.२०१५ व २१.०३.२०१६ च्या सभेत जिल्हाधिकारी यांनी व दिनांक ०५.०२.२०१६ रोजी पालकमंत्री यांनी मुद्रा योजनेच्या संदर्भात अडवणूक न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापुर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्या

वतीने केलेल्या मागण्या पूर्ण करण्याबाबत

(३६) ४७२९२ (०४-०३-२०१६). श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापुर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेने दिनांक ८ डिसेंबर, २०१५ रोजीपासून विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुस-यांदा बेमुदत उपोषण केले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्या वतीने कोणकोणत्या मागण्या केलेल्या आहेत व सदर मागण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (३०-०३-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेने १० मुख्य मागण्यांसह एकूण २४ मागण्या केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने नागरी सुविधांची कामे पूर्ण करणे, पर्यायी जमीन वाटप, प्रकल्पग्रस्तांची शासकीय भरती इत्यादीचा समावेश आहे.

निवेदनातील इतर बहुतांश मागण्या महसूल खात्याशी संबंधित आहेत. निधीच्या उपलब्धतेनुसार नागरी सुविधांची कामे हाती घेण्यात येत आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

ग्रामपंचायतीचे संगणकीकरण तसेच विविध योजना ऑनलाईन करण्याच्या प्रस्तावाबाबत

(३७) ४८४६४ (०४-०५-२०१६). श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जिल्हा परिषदांवर पडणारा ताण हलका करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील लोकांना जिल्हा परिषदांच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायतीचे संगणकीकरण तसेच विविध योजना ऑनलाईन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची बाब माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०६-२०१६) : (१) व (२) ई-पंचायत/संग्राम या केंद्रशासनाच्या प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायतीचे संगणकीकरण व विविध योजना ऑनलाईन करण्यात येत होत्या. या प्रकल्पाची अंमलबाजवणी सन २०११ पासून ते डिसेंबर, २०१५ पर्यंत १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येत होती. १३ व्या वित्त आयोगाची मुदत व निधी समाप्त झाला असल्यामुळे १४ व्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व निधी वापरून या प्रकल्पाचे सुधारीत धोरण निश्चिती व अंमलबाजवणीचा प्रस्ताव शासनाच्या उच्च स्तरवर निर्णयार्थ आहे. (३) प्रश्न उद्भवत नाही.

पंचायत समिती राधानगरी व भुदरगड (जि.कोल्हापूर) येथील नविन इमारतीचे काम निधी अभावी प्रलंबित असल्याबाबत

(३८) ४८६८४ (२९-०४-२०१६). श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पंचायत समिती राधानगरी व भुदरगड (जि.कोल्हापूर) येथील नविन इमारतीचे काम ८० टक्केहून अधिक झालेले असतानाही निधी अभावी इमारतीचे बांधकाम प्रलंबित असल्याची बाब माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

वि.स. १६४ (३०)

- (२) असल्यास, निधी मिळण्याबाबत लोकप्रतिनिधींनी मा.मंत्री/राज्यमंत्री, ग्रामविकास यांच्याकडे पाठपुरावा केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी निधी मिळण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहेत,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१४-०६-२०१६) :(१) अंशतः खरे आहे.

- (२) हे खरे आहे.
- (३) राधानगरी पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास मुळ प्रशासकीय मान्यते इतका पूर्ण निधी (रु. १६१.२२ लक्षा) माहे डिसेंबर, २०१२ अखेर वितरीत करण्यात आला आहे.
तसेच, भुदरगड पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास मुळ प्रशासकीय मान्यते इतका पूर्ण (रु. २३०.४७ लक्षा) निधी माहे मार्च, २०१६ अखेर वितरीत करण्यात आला आहे.
या दोन्ही बांधकामांसाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव जिल्हा परिषदे स्तरावर विचाराधीन आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**खुलताबाद तालुक्यातील कनकशील इंदापूर ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र
ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याबाबत**

- (३९) ४९०८१ (०४-०३-२०१६). श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) खुलताबाद तालुक्यातील कनकशील इंदापूर ग्राम पंचायत परिसरातील वन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश मा.वनमंत्री यांनी दिनांक ३० सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास दिलेले आहेत, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, सदर चौकशी पूर्ण करण्यात आलेली आहे काय व चौकशीनुसार दोषींवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 - (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (३०-०३-२०१६) :(१) होय.

- (२) या प्रकरणी तहसिलदार, खुलताबाद यांच्या आदेशानुसार नायब तहसिलदार, महसुल-२ यांनी चौकशी करून चौकशी अहवाल सादर केला आहे. त्यानुसार तक्रारीत नमूद १३ मजुरांच्या नावाबाबत जाँबकार्डवरील नावे, हजेरीपट व पेमेंट यादीतील नावे यामध्ये फरक असल्याचे आढळून आले. मात्र सदर मजुरांचे जबाबात त्यांनी सदर कामावर काम केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत नाही.

मात्र नावे नोंदविण्याबाबत झालेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने संबंधित ग्रामरोजगार सेवक यांना कामावरून कमी करणेबाबत गट विकास अधिकारी पंचायत समिती खुलताबाद यांना कळविण्यात आले आहे. तसेच याबाबत वन विभागातील संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

चांदूर बाजार पंचायत समितीत विविध योजनांची कामे अपूर्णावस्थेत असल्याबाबत

(४०) ५०२४२ (०४-०३-२०१६). श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चांदूर बाजार पंचायत समितीत कृषी विभागातर्गत आदिवासी उपाययोजना (अ.जा.) सन २०१४-१५ लक्षांक १२ असतानाही केवळ २ कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरीची सर्व ६ कामे, अतिग्रस्त विहित दुरुस्तीची २४ कामे, पंधान रस्त्यांची ५२ कामे, अंतर्गत रस्तांची १३ कामे, इंदिरा आवास योजनेतील ३० घरकुले, राजीव गांधी सेवा भावनाची पूर्ण ७ कामे अपूर्णावस्थेत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अपूर्ण कामे प्रलंबित ठेवून नवीन कामे प्राधान्याने पूर्ण केली जात असल्यामुळे तालुक्यात २ वर्षापूर्वीची कामे दीर्घकाळ प्रलंबित राहिली आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रलंबित व नवीन कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (३०-०३-२०१६) :(१)होय.

सन २०१४-१५ आदिवासी उपाययोजना ही दोन आर्थिक वर्षांची असल्याने सन २०१४-१५ व २०१५-१६ या वित्तीय वर्षाकरिता एकूण १४ लाभार्थी मंजूर करण्यात आले होते. सन २०१४-१५ मध्ये २ लाभार्थ्यांचे अनुदान रु.६०,०००/- प्राप्त असल्याने २ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला व उर्वरित १२ लाभार्थ्यांना सन २०१५-१६ या वित्तीय वर्षात रु.४,२०,०००/- अनुदानाचा लाभ देण्यात आलेला आहे. सदरचे लक्षांक जिल्हा परिषद अमरावतीने पंचायत समिती चांदूर बाजारला दिले होते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१४-१५ या वित्तीय वर्षात नवीन सिंचन विहिरीची अपूर्ण कामे ६ नसून ९ होती. त्यापैकी ५ कामे पूर्ण झाली असून २ कामे प्रगतीपथावर आहे व २ लाभार्थी सहकार्य करित नसल्यामुळे कामे अपूर्ण आहेत.

खचलेल्या विहिरींची २४ कामे सन २०१४-१५ मध्ये सुरु झाली नाहीत. परंतु त्यापैकी ७ कामे सन २०१५-१६ मध्ये पूर्ण झाली असून उर्वरित १७ कामे लाभार्थी सहाय्य करित नसल्यामुळे अपूर्ण आहेत.

पंचायत समिती, चांदूर बाजार अंतर्गत ५२ पांधन रस्ते असून त्यापैकी ३ कामे पूर्ण झाली असून ४ कामे अंतिम टप्प्यात आहेत, २४ कामांचे मातीकाम झाले असून कुशलचे काम ६०:४०

चे प्रमाणात कुशल साहित्य खरेदी करण्याची कार्यवाही सुरू आहे. ७ कामांचे मातीकाम सुरू आहे, १ रस्त्याचे काम २०० मी. चे मातीकाम झाल्यानंतर सदर रस्ता सन २०१५-१६ च्या जिल्हा नियोजन आराखड्यात समाविष्ट केला असून यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. १३ रस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असून रस्त्याचे कामास विरोध केल्याने काम बंद आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राजीव गांधी सेवा भवनाची ७ कामे सन २०१४-१५ या वर्षात अपूर्ण होती. त्यापैकी १ काम पूर्ण झाले असून, ६ कामे प्रगतीपथावर आहेत.

पंचायत समिती, चादूर बाजार अंतर्गत इंदिरा आवास योजनेची दर्शविलेली ३० घरकुले अपूर्ण नसून, प्रत्यक्षात २७ घरकुलांची कामे अपूर्ण होती. त्यापैकी सन २०१५-१६ मध्ये १६ लाभार्थी गावात न राहणे, पक्के घर असणे, दुबार नाव असणे इत्यादी कारणामुळे अपात्र ठरविण्यात आली व १ लाभार्थी मयत असल्यामुळे इंदिरा आवास योजनेची एकूण १७ घरकुले रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अमरावती यांचेकडे सादर करण्यात आला आहे. उर्वरित १० लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामची कामे प्रगती पथावर आहे.

(२) नाही.

(३) सन २०१४-१५ ची अपूर्ण असलेली कामे व सन २०१५-१६ मध्ये घेतलेली नवीन कामे पूर्ण करण्याबाबत दरमहा होणा-या पंचायत समिती अंतर्गतच्या ग्रामपंचायत सचिवांच्या सभेत सूचना देऊन, आढावा घेऊन सदरची कामे पूर्ण करण्यात येतील.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम व वन या तीन विभागाचे
वित्तीय अधिकार काढण्यात आल्याबाबत**

(४१) ५०२९६ (२५-०४-२०१६). डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि वन या तीन विभागाचे वित्तीय अधिकार दिनांक १ फेब्रुवारी, २०१६ रोजी पासून काढून घेण्यात आल्याचा निर्णय शासनाने जाहीर केला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,

(३) उक्त कारणाच्या अनुषंगाने संबंधित दोषींवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०१-०६-२०१६) :(१) नाही.

जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम व वन या तीन विभागाचे वित्तीय अधिकार दिनांक १ फेब्रुवारी, २०१६ रोजीपासून काढून घेण्याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. तथापि, उपरोक्त विभागातील प्रदाने धनादेशाने करण्याऐवजी बीम्स प्रणालीसोबत जोडून

रक्कमांचे शेट बँक खात्यात प्रदान करण्याबाबतचा निर्णय दिनांक १ फेब्रुवारी, २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे. तसेच उपरोक्त विभागातील प्रदानांसाठी योजनांनिहाय बीम्स प्राधिकार पत्र काढण्याची सोय करण्यात येत असून त्यासाठी प्रदाने करण्यास सक्षम अधिकारी आणि विभागीय लेखापाल यांनी सदर प्रणालीतून प्रदाने करण्याची कार्यपध्दती सदर शासन निर्णयामध्ये विहित केलेली आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

केंद्रपुरस्कृत योजनांमध्ये केंद्राने तेरा हजार कोटींची कपात केल्याबाबत

(४२) १०४४० (२८-०४-२०१६). श्री.छगन भुजबळ (येवला) : सन्माननीय नियोजन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्रपुरस्कृत योजनांमध्ये केंद्राने तेरा हजार कोटींची कपात केल्यामुळे राष्ट्रीय कृषी विकास, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, आत्मा, रेशीम संचालनालयाच्या योजना इत्यादी योजना बंद होणार आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, लाभार्थ्यांना उक्त केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ मिळण्यासाठी राज्य शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०४-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विक्रीकर निरीक्षक पुर्व परिक्षेत अनुसूचित जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी जागा उपलब्ध करण्यात आल्या नसल्याबाबत

(४३) १०७३१ (११-०३-२०१६). प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाच्या विक्रीकर विभागातील विक्रीकर निरीक्षक, गट ब (अराजपत्रित) संवर्धातील विक्रीकर निरीक्षक पुर्व परिक्षा - २०१५ या परिक्षेत अनुसूचित जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी जागा उपलब्ध करण्यात आल्या नसल्याचे दिनांक २२ जानेवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गेल्या दोन ते तीन वर्षे प्रतिक्षेत असलेल्या अ.ज., भ.ज. व इ.मा.व. प्रवर्गातील उमेदवारांना अद्यप जागा उपलब्ध केल्या नाहीत, हे ही खरे आहे काय,

वि.स. १६४ (३४)

- (३) असल्यास, उक्त प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (२८-०३-२०१६) :(१) अंशतः खरे आहे.

विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा - २०१५ करीताचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास दिनांक २१/१२/२०१५ च्या पत्रान्वये सादर करण्यात आले आहे. सदरील मागणीपत्रानुसार प्रवर्गनिहाय उपलब्ध पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :-

अ.जा.	अ.ज.	विजा (अ)	भज (ब)	भज (क)
१	१७	५	०	०
भज (ड)	विमाप्र	इमाव	खुला	एकूण
०	०	२	३७	६२

- (२) नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**नांदेड जिल्ह्यातील स्मशानभूमी विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडून
निधी उपलब्ध होवूनही काम अपूर्णावस्थेत असल्याबाबत**

(४४) ५०७९६ (०५-०३-२०१६). श्रीमती अमिता चव्हाण (भोकर), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड जिल्ह्यातील स्मशानभूमी विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून दिला असतानाही सन २००८-२००९ ते सन २०१४-२०१५ या कालावधीत ६५ कामे अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत तर तब्बल ४२ स्मशानभूमीची कामे सुरुच करण्यात आली नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कामासाठी वर्ग करण्यात आलेला निधी ग्रामपंचायतीकडून वसूल करण्याबाबत व अपूर्णावस्थेत असलेली कामे पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (३०-०३-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) मंजूर कामांपैकी सुरु न झालेल्या कामावरील निधी शासन खाती जमा करण्याची कार्यवाही सुरु असून अपूर्ण कामे पूर्ण करून घेण्यासाठी अखर्चित निधीच्या प्रस्तावांना मान्यता देण्याची कार्यवाही (नियोजन विभागामार्फत) करण्यात येत आहे.

देवधरी (ता.बार्शीटाकळी, जि.अकोला) येथे विहीर खोदकाम न करता

बनावट मस्टर करून गैरव्यवहार केल्याबाबत

(४५) ५१०६८ (०४-०३-२०१६). श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देवधरी (ता.बार्शीटाकळी, जि.अकोला) येथील एका महिला शेतकऱ्यांने त्यांच्या शेतातील विहीर चोरीस गेली अशा आशयाची तक्रार जिल्हाधिकारी, अकोला यांना दिनांक ६ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास दिली असल्याने सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अकोला, यांनी स्थानिक महसूल प्रशासनास दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) सदर प्रकरणी नायब तहसीलदार बार्शीटाकळी यांचे पथकाने पंचासोबत मोका पाहणी केली असता कथित विहीर आढळून आली नसल्याचा अहवाल दिला आहे. तसेच विहीर खोदकाम न करता बनावट मस्टर क्र.१८६, ८९५, १३९१, १३९२ तयार करून १ लक्ष ३८ हजार रुपयाचा अपहार केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करून दोषी अधिका-यांवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (३०-०३-२०१६) :(१) विहीर चोरीस गेली अशी तक्रार आल्याचे खरे नाही. विहीरीचे खोटे मस्टर तयार केले पैसे सचिव, रोजगार सेवक व पालक तांत्रिक अधिकारी यांनी काढले आहे, अशा आशयाची तक्रार दिलेली आहे. मात्र प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अकोला यांनी दिले, हे खरे आहे,

(२) प्रस्तुत प्रकरणी चौकशी अहवालानुसार संबंधित महिलेस नरेगा अंतर्गत सिंचन विहीर मंजूर करण्यात आली आहे. या सिंचन विहीरीवर ९ मस्टर काढण्यात आले असून त्यावर एकूण रु.१,३८,४२६/- इतकी अदायगी करण्यात आली आहे. मात्र मंजूर झालेल्या सिंचन विहीरीचे खोदकाम व बांधकाम झालेले नाही.

(३) संबंधीत तत्कालीन ग्राम रोजगार सेवक, तत्कालीन पालक तांत्रिक अधिकारी व तत्कालीन दोन ग्रामसेवक यांच्याकडून १,३८,४२६/- एवढी रक्कम वसूल करण्या सोबतच सखोल चौकशी होण्याकरीता F.I.R. दाखल करण्याचे निर्देश गट विकास अधिकारी बार्शीटाकळी यांना देण्यात आले आहेत. तसेच तत्कालीन पालक तांत्रिक अधिकारी यांना कंत्राटी पदावरून कमी करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बचत गटांना लघु उद्योगाकरिता शून्य टक्के व्याजदराने कर्ज
उपलब्ध करून देण्याच्या शासन निर्णयाबाबत.**

(४६) ५१८०६ (३०-०४-२०१६). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील महिलांना लघु उद्योगाकरिता बचत गटांच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करणार असल्याची घोषणा मा.महिला व बालकल्याण मंत्री महोदयांनी दिनांक ११ जानेवारी २०१६ रोजी वा त्यासुमारास अमरावती येथे महिला मेळाव्यात केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे काय व याकरिता शासनाने किती रुपयाची तरतूद केली आहे,

(३) असल्यास, सदर निर्णयाबाबत शासनाने कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०६-२०१६) :(१) होय.

(२) व (३) सदर योजना राज्यात सुरु करण्याकरिता मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव नियोजन व वित्त विभागास सादर करण्यात आला आहे. सन २०१६-१७ करिता रु.१०.०० कोटी इतका निधी राखून ठेवला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या जाचक अटीमध्ये शिथिलता आणण्याबाबत

(४७) ५२०७४ (२५-०४-२०१६). श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय नियोजन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सन २०१५-१६ च्या वार्षिक आराखड्यातून जिल्हा परिषदेच्या वाट्याला ११५ कोटी निधी मंजूर केला आहे मात्र जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी प्रथमच २७ जाचक अटी घातल्याने केवळ २८ कोटी खर्च करता येणार असल्याचे माहे नोव्हेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निधी कसा खर्च करावा यासाठी असलेल्या जाचक अटीमध्ये शिथिलता आणण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (३०-०५-२०१६) :(१) ते (३) मंजूर निधी वितरण संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, अटी व सूचनांनुसार सातारा जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ च्या निधीचे वितरण जिल्हाधिकारी, सातारा यांचेमार्फत संबंधित

यंत्रणांना करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी निधी वितरणात जाचक अटी घातल्या असे म्हणता येणार नाही. अर्थसंकल्पीत निधी वितरणाबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), सन २०१५-१६ चा मंजूर रु.२७९.७५ कोटी इतका निधी जिल्हाधिकारी, सातारा यांचेमार्फत सर्व संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना १०० % वितरीत करण्यांत आला असून मार्च, २०१६ अखेर वितरीत निधीपैकी खर्च रु.२७९.७४ कोटी म्हणजेच ९९.९९% इतका झालेला आहे. त्यामुळे निधी वितरणाबाबतच्या विहित अटीमध्ये शिथिलता आणण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

दहिवडी (मा.माण, जि.सातारा) येथील जिल्हापरिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापकासह गैरहजर असलेल्या दोन शिक्षकांवर तातडीने कारवाई करण्याबाबत

(४८) ५२११६ (१९-०३-२०१६). श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दहिवडी (ता.माण, जि.सातारा) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पंचायत समितीच्या पथकाने भेट दिली असता शाळेतील दोन शिक्षक गत ९ वर्षांपासून गैरहजर राहून त्यांनी उक्त जागी खाजगी शिक्षक नेमल्याची घटना माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या शाळेच्या मुख्याध्यापकासह गैरहजर असलेल्या दोन शिक्षकांवर तातडीने कारवाई करण्याचा अहवाल माण पंचायत समितीने सातारच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या अहवालानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०१-०४-२०१६) :(१) दहिवडी (ता.माण, जि.सातारा) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दि.२६-१०-२०१५ रोजी पंचायत समितीच्या पथकाने दिलेल्या भेटी दरम्यान सदर वर्गावर खाजगी पर्यायी शिक्षक अध्यापन करीत असल्याचे दिसून आले. मात्र सदरचे दोन शिक्षक हजेरी पत्रकानुसार ९ वर्षे गैरहजर असल्याचे दिसून येत नाही.

(२) नाही.

(३) व (४) मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक १९-११-२०१४ च्या आदेशान्वये दिलेल्या प्राधिकारानुसार गट विकास अधिकारी, माण यांनी त्यांच्या दिनांक २१-१-२०१६ च्या आदेशान्वये संबंधित दोन उपशिक्षक, दोन उपशिक्षिका, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचेवर म.ना. से. (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ४ (१) नुसार सक्त ताकीद देण्याची सौम्य शास्ती दिलेली आहे.

याप्रकरणी अधिक चौकशी होण्याच्या दृष्टीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जिल्हा परिषद, सातारा व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, कराड यांची द्वाी सदस्यीय समिती दिनांक २२-३-२०१६ च्या आदेशान्वये गठीत केली आहे.

सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून औज बंधान्यात सोडण्यात आलेला

पाणी शेतक-यांनी तीन ठिकाणी अडविल्याबाबत

(४९) ५२२५३ (०४-०३-२०१६). **कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) :** सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून औज बंधान्यात सोडण्यात आलेल्या पाच टीएमसी पाणी शेतक-यांनी तीन ठिकाणी आधिच अडविल्याने पाव टिएमसी पाणीही औज बंधान्यात व चिंचपूर बंधान्यात पोहचलेच नसल्याचे माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून पाणी अडविणाऱ्या शेतक-यांवर कारवाई करण्यासंदर्भात तसेच उपलब्ध पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (३०-०३-२०१६) :(१) हे अंशतः खरे आहे.

दि.३०.०१.२०१६ ते ०७.०२.२०१६ या कालावधीत ३.९६ टिएमसी पाणी सोलापूर शहर पाणी पुरवठ्यासाठी उजनी धरणातून भिमा नदीत सोडण्यात आले. यापैकी औज बंधान्यात ०.२०५ टिएमसी व चिंचपूर बंधान्यात ०.०६७ टिएमसी पाणीसाठा झालेला आहे.

(२) अनधीकृतपणे पाणी अडविणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांवर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले असून उपलब्ध पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नदीतीरावरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच महसूल यंत्रणेमार्फत भरारी पथकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

घर बांधकाम व दुरुस्ती करीता परवानगीचे यापूर्वी ग्रामपंचायतींना

असणारे अधिकार काढले असल्याबाबत

(५०) ५३०३३ (२१-०४-२०१६). **श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) :** सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने घर बांधकाम व दुरुस्ती करीता परवानगीचे यापूर्वी ग्रामपंचायतींना असणारे अधिकार काढले असून याबाबतच्या परवानगीसाठी नागरिकांना तालुका व जिल्हा स्तरावर जावे लागत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर परवानगीसाठी नागरिकांना तालुका वा जिल्ह्यात वारंवार जावे लागत असल्याने असंतोष निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी शासनाकडे पूर्वीप्रमाणे परवानगीचे अधिकार ठेवणेबाबत मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

वि.स. १६४ (३९)

- (५) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येत आहे,
(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१३-०६-२०१६) :(१), (२) व (३) अंशतः खरे आहे.

(४), (५) व (६) ग्रामीण भागातील बांधकाम परवानगी देण्याबाबत येणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने राज्यातील प्रादेशिक योजना असलेल्या प्रदेशातील गावाच्या गावठाणाबाहेरील क्षेत्रात बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी प्राधिकृत करतील अशा तहसिलदार या दर्जापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या अधिकाऱ्यांऐवजी ग्रामपंचायतींना देणेबाबत नगर विकास विभाग व महसूल व वन विभाग यांचे अभिप्राय घेणेबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.